

पुरितका

महामारी नंतरत्या कालावधीत कोविड अनुरूप वागण्टूक आणि पाणी, स्वच्छता, आरोग्य विषयक चांगल्या सवर्यांबाबत वारंवार विचारत्या जाणाऱ्या प्रैंजांत्या संदर्भात पुरितका



Maharashtra Urban WASH and Environmental Sanitation Coalition


A joint initiative by UNICEF Maharashtra and RCUES of AIILSG, Mumbai

प्रारंतिक

सध्याच्या मठामारीच्या परिस्थितीत, स्वतःला कोविड १९ पासून सुरक्षित ठेवण्यासाठी बन्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर काळजी घेण्यासाठी कोविड १९ च्या संदर्भात निर्धारित केलेल्या आदेशांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. ही पुस्तिका विभानीय नागरी आणि पर्यावरण अभ्यास केंद्र, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई येथे स्थित असलेल्या मठाराष्ट्र नागरी पाणी स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण स्वच्छता-युती (Maha UWES-C) यांनी यूनिसेफ मठाराष्ट्र यांच्या सहयोगाने तयार केली आहे. या पुस्तिकेमध्ये कोविड-१९ च्या संदर्भात असलेल्या शंका, अफवा आणि चुकीची माहिती यांचा आढळा घेण्यात आला आहे. वाचकांना कोविड अनुरूप वागणुकीबाबत; (CAB) पाणी, स्वच्छता व वैयक्तिक आरोग्य आणि कवरा व्यवस्थापन या विषयीच्या सुरक्षित सर्वर्यांबाबत मार्गदर्शन केले आहे.

“मठाराष्ट्रातील नागरी आगातील दुर्बल घटकांपर्यंत पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि सेवा पुरवण्याच्या माध्यमातून पोहचून संसर्गास प्रतिबंध आणि संनियंत्रित करणे” या प्रकल्पा अंतर्गत मठाराष्ट्र नागरी पाणी स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण स्वच्छता-युती (Maha UWES-C) यूनिसेफ मठाराष्ट्र यांनी कोविड-१९ ला प्रतिसाद देण्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना सहयोग आणि मदत यावर भर देऊन त्यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण माहिती शिक्षण व संवाद (IEC), संसर्गास प्रतिबंध आणि नियंत्रण (IPC) करण्यावर जोर देऊन, लसीकरणाबाबत जागरूकता आणि पाणी, स्वच्छता व आरोग्यविषयक साधान सामुद्रीचा पुरवठा, दुर्बल घटकांमार्फत पोहचवण्याचा उद्देश आहे. या प्रकल्पाच्या ४ महिन्यांच्या कालावधीत सहयोगी स्थानिक सेवाभावी संरक्षणी मठाराष्ट्रातील शहरांमधीत नागरी दुर्बल घटक, वरत्यांमधीत रहिवाशांसमवेत विचारांचे आदान प्रदान करून जनजागृतीच्या माध्यमातून संकलित केलेल्या प्र०नांना आणि शंकांना योग्य उत्तरासह पुस्तकाद्वारे प्रस्तुत करण्यात आले आहे.

अशा पद्धतीने एकप्रित केलेली माहिती हा विष्वास निर्माण करते की ज्या लोकांना मर्यादित माहिती उपलब्ध आहे अशा लोकांना त्यांच्या प्र०नांना या पुस्तकाद्वारे अपेक्षित उत्तरे मिळून सकाशात्मक बदल होण्यास मदत होईल आणि त्यांची स्थानिक स्तरांवर क्षमता बांधणी होईल.



યા પુરિતકેવા ઉદ્દેશ

સ્થાનિક સ્તરાવર વિષાળુંત્વ પ્રસાર રોગણ્યાસારી સર્વત મહત્વાવા ઘટક મણજો નાગરિકાંના યોઝ્ય માહિતીદ્વારે સક્ષમ કરુન, શાસનાકડૂન નિયમિત કરણાત યેણાન્યા માર્ગદર્શક સહ્લ્યાનુસાર ખબરટારી ધોણે.


કોવિડ સંસર્જ પ્રતિબંધ આણિ નિયંત્રણાકરિતા ઉપરિથિત કેલેલ્યા પ્રફાંના ધોરણાત્મક યોઝ્ય અસા પ્રતિસાદ દેણ્યાચા પ્રયાસ યા પુરિતકેત કરણાત આતા આહે.

વૈયક્તિક તસેવ સાર્વજનિક સ્વચ્છતા, ટૈનંદિન જીવનાત ઉત્તમ પ્રતિકાર ક્ષમતા આણિ આરોઝ્ય યાસારી સહજ કરતા યેણાન્યા ઉપાયાંના સંક્ષિપ્ત આનાવા આણિ સૂચના યા પુરિતકેત દેણ્યાત આત્યા આહેત.

યા પુરિતકેવા મુખ્ય ઉદ્દેશ, દુર્બલ ગતાતીત અસુરક્ષિત લોકાંના જીવન પૂર્વપદાવર આણણાસારી, આરોઝ્ય વ સ્વચ્છતા યાસંદર્ભાત અચૂક માર્ગદર્શિન કરણે ઢા આહે.


યા પુરિતકેત સમાવિષ્ટ વિષય:

- ▲ જોખીમ સંપ્રેષન આણિ સમુદ્દરા પ્રતિબદ્ધતા.
- ▲ સંસર્જ પ્રતિબંધ આણિ નિયંત્રણ (Infection Prevention and Control) - સંસર્જ પ્રતિબંધ આણિ નિયંત્રણાસારી કોવિડ અનુરૂપ વાગ્ણૂકીબદ્ધ ધોરણાત્મક માહિતી સાંગળો.
- ▲ પાણી, સ્વચ્છતા આણિ આરોઝ્યવિષયક યોઝ્ય પદ્ધતી આણિ વાગ્લયા સવર્ણિચા પ્રગતા.



पुरितकेची गरज

आज जगामध्ये कोविड महामारी, भौगोलिक सीमा ओलांडून, मानवजातीसमोरीत एक आळान ठरले आहे. अशा वेळी संसाधने आणि अनुभवांची देवाणदेवाण करणे अत्यंत महत्वाचे आहे तसेच सहकार्य आणि परस्परांत्या अनुभवातून शिक्षण हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. या अनुषंगाने ही पुरितका लोकांना संसर्गांत्या प्रसारापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी प्राथमिक माहिती उपलब्ध करून देईल. ही पुरितका स्थानिक नागरी संस्थांना, सेवाभावी संस्थांना, आणोन्य आणि स्वतंत्रता व्यवस्थापन कार्यक्षेत्रात कार्यरत क्षेत्रीय कार्यकालीन तसेच इतर कर्मचारी वर्गाला मार्गदर्शिका महणून उपयुक्त ठेत.



માન

દસ

धोक्याबाबत संवाद आणि समुदाय प्रतिबद्धता

हा सणासुदीचा काळ आहे आणि लॉकडाऊन निर्बंध शिथित केल्यामुळे लोक सामाजिक मेतावे आयोजित करत आहेत. नसीमाचेही लग्न ७ दिवसांवर आले असून लग्नाच्या विधीना सुखवात झाली आहे. नसीमाची मैत्रिण रजनी ही उषा (USHA) वर्कर आहे ती सुद्धा लग्नाता उपस्थित आहे मात्र, त्यांची तिसरी मैत्रीण लक्ष्मी कार्यक्रमात दिसात नाही.



कोरोना विषाणू
कसा पसरतो?

हा विषाणू प्रामुख्याने संकमित
व्यक्ती खोकतो किंवा शिंकतो तेणा
बाहेर येणाऱ्या थेंबातून किंवा
लाळेतून किंवा नाकातून येणाऱ्या
आवाट्टरे पसरतो.

आपण कोविड-१९ चा
प्रसार कसा रोखू
शकतो?

पृष्ठभागांना स्पर्श करणे टाळावे, विशेषत:
सार्वजनिक ठिकाणी तसेच आरोग्य सुविधा
केंद्रामध्ये. नियमितपणे जंतुनाशकांनी
वारंवार पृष्ठभाग स्वच्छ करावे. आपले हात
वारंवार, साबण आणि पाण्याने धुवावे किंवा
(किमान ७०% अल्कोहोल असालेल्या)
सॅनिटायझरने स्वच्छ करावे.



कोविड-19 माझ्या परिसरात पसरल्यास आपण खतःचे संरक्षण कसे करू शकतो?

(किमान १ मीटर) शारीरिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, खोली हवेशीर ठेवणे, गर्दी टाळणे, हात वारंवार खवळ करणे आणि खोकताना तसेच शिंकताना तोंडावर रुमाल धरणे किंवा कोपयामद्ये हात दुमडून तोंडावर धरणे यासारखी खबरदारी घेऊन आपण सुरक्षित राहू शकतो.



या हंगामात बन्याच लोकांना सर्टी आणि ताप हा आजार झाला आहे. अशा व्यक्तींना कोविड-१९ आहे याची खात्री कशी करायची? कोविड-१९ ची सामान्य लक्षणे कोणती आहेत?

कोविड १९ ची लक्षणे पत्तू आणि सर्टी सारखीच असतात, त्यामुळे एखाद्याला कोविड १९ ची लागण झाली आणे की नाही याची खात्री करण्यासाठी चावणी करणे आवश्यक आहे.



सर्वात सामान्य लक्षणे आहेत:

ताप, खोकता आणि थकवा ही सर्वसाधारण लक्षणे आहेत.

इतर लक्षणांमध्ये धाप लागणे, छातीत दुखणे किंवा छातीवर दाब जाणवणे, अंगदुख्यी, डोकेदुख्यी, चव किंवा वास न येणे, वारंवार गौंथलून जाणे, घसा खवरखवणे, चौंदलेले किंवा वाण्यारे नाक, अंतिसार, मलमळ आणि उलट्या, औटीपोटात दुखणे आणि त्वचेवर पुरळ यांचा समावेश असू शकतो.

આપલ્યામદયે કોવિડ-૧૯
વી લક્ષ્ણો કથી દિસુન
યેતાત?

કોવિડ-૧૯ ચા પ્રાદુર્ભાવ વેગવેગજ્યા લોકાંમદયે
વેગવેગજ્યા પ્રકારે દિસુન યેતો. બહુતેક લોકાંમદયે
સૌચિય તે મદ્યામ લક્ષ્ણો દિસુન યેતાત આણિ અસે લોક
ઝળાલયાત દાખલ ન હોતા દેખીલ બે હોતાત. કોવિડ-
૧૯ વિષાળુંચ્યા સંપર્કાત આલ્યાનંતર ૨ તે ૧૪ દિવસાંની
લક્ષ્ણો દિસુન શકતાત આણિ ત્યાવે સૌચિય તે ગંભીર
આજારાપર્યાત પરિણામ અસૂ શકતાત. કાહી લોકાંના
સંસર્ન ઝાલા અસલા તરી ત્યાંચ્યામદયે કોવિડ-૧૯વી
કોણતોહી લક્ષ્ણો દિસત નાહીત.



કોવિડ-૧૯ મહામારી
દરમયાન આપણ કોણત્યા
પ્રકારચા આહાર ઘેજ
શકતો?

કોણતોહી ખાદ્યપદાર્થ કિંવા પૂર્ક આહાર
કોવિડ-૧૯ ચા સંસર્ન રોખૂ શકત નસલે
કિંવા આજાર બરા કરુ શકત નસલે તરી
રોગપ્રતિકાર શર્ની વાઢવણ્યાસારી, નિરોગી
આહાર મહત્વાચા આહે. ચાંગલો પોષણ, ઇતર
આરોગ્ય સમર્થ્યા વિકસિત હોણ્યાચી
શવયતા દેખીલ કમી કરુ શકતે.



मला संसर्ग होण्याची
भीती वाटते, मी
कोविड-१९ होण्याचा
धोका कर्या कमी
करू शकतो / शकते?



लक्षणे नसलेले
संक्रमित लोक
कोविड-१९ पसरवू
शकतात का?



होय, लक्षणे नसलेले आणि लक्षणे असलेले
संक्रमित लोक कोविड-१९ पसरवू शकतात.
म्हणूनच संसर्ग झालेल्या सर्व लोकांची तपासणी
करून निश्चिती करून घेणे, त्यांना
विलगीकरणात ठेवणे आणि त्यांच्या आजाराच्या
तीव्रतेनुसार त्यांना वैद्यकीय सेवा पुरवणे
महत्वाचे आहे.



इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा
(किमान १ मीटर).

नेहमी सार्वजनिक ठिकाणी मारक
घाला.

बंद जागेपेक्षा हवेशीर आणि मोकळी
जागा निवडा. घरामध्ये हवेशीर
वातावरणासाठी, असल्यास खिडकी
उघाडा.

आपले हात वारंवार स्वच्छ करा. साबण
आणि पाणी किंवा (किमान ७०%
अल्कोहोल असलेला) खॅनिटायझर
वापरा. कोविड-१९ ची लस घ्या.
त्यासाठी स्थानिक मार्गदर्शक सूचना
पाळा.

तसीकरणाबाबत स्थानिक मार्गदर्शन
पाळा.

खोकताना तोंडासमोर कोपरामध्ये
हात दुमडा किंवा टिश्यूचा वापर करा.
तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर
घरीच रहा.

माझे आजोबा ७० वर्षांचे
आहेत. कोविड-१९
महामारीच्या काळात मी
त्यांच्यासारख्या वृद्ध लोकांना
कशी मदत करू शकते?

महामारीच्या काळामध्ये देशाच्या सर्व समावेशक प्रतिसादाकरिता वृद्ध लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. विलगीकरणात असल्यास, वृद्ध लोकांना पौलिक अनन, दैनंदिन गरजेच्या मूलभूत वस्तू, पैसे तसेच औषधे इत्यादीचा पुरवठा करणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.



लोकांना कोविड-१९ चा दोनदा संसर्ग होऊ शकतो का?

- ▲ हे पुरुषपणे व्यक्तीच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असू शकते.



ଭାଗ

ଦୋନ

સંસર্গ પ્રતિબંધ આणि કોવિડ નિયંત્રણ અનુરૂપ વાગળ્ણુક

સરકારી નિયમાંચે પાલન કરુન, શાંતા પુનઃ સુરૂ હોત આહेत આणિ મુલે શાલેત પરતણ્યાસ ઉત્સુક આહेत. સંક્રમણાચા પ્રસાર ગેરતણ્યાસાઠી શાંતંત્યા અધિકાચાંની સુરક્ષિતતેત્વા આणિ કોવિડ અનુરૂપ વાગળ્ણુકીસાઠી ઉપાયયોજના આસ્થાંત્યા આહेत. પરંતુ, તરીછી પાલક ચિંતિત આહेत.

શાલેચા પ્રશાસનાલા ભીતી વાટતે કી બેચ પાલક આપલ્યા મુતાંના શાલેત પાઠવણાર નાઈત. ત્યામુલે પાલકાંત્યા શંકાંચે નિરસન કરણ્યાસાઠી ત્યાંની પાલક-શિક્ષાક મેલાબ્યાચે આયોજન કેલો આહે.

कोविड-१९ महामारीमध्ये
आपण शारीरिक अंतर कसे
रखले पाहिजे?

संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी
नेहमी स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये
किमान १ मीटर अंतर ठेवा. घरामध्ये
कोविड बाधित व्यक्ती असल्यास अधिक
अंतर ठेवा.



मारक कढी
वापरावा?

घराबाहेर सतत मारक
वापरला पाहिजे. मुलांनी
वर्गामध्ये असताना कायम
मारक घालणे आवश्यक आहे.



कोविड १९
ब्हायरससाठी कोणता
मार्स्क प्रभावी आहे?

कोविड १९ पासून संरक्षणासाठी N95 मार्स्क अत्यंत प्रभावी आहेत आणि विशेषत: प्राथमिक सेवेतील (frontline) कर्मचाऱ्यांनी याचा वापर करण्याची शिफारस केली आहे. सर्जिकल आणि कापडाचा, असा दुहेरी मार्स्क वापरणे कोविड १९ व्ये संक्रमण शेखण्यासाठी आणखी प्रभावी आहे. मुलांनी त्यांच्या घेहन्यावर योग्य प्रकारे बसणारे मार्स्क घालावेत. ते फार मोठे नसावेत.



योग्य प्रकारे मार्स्क कसा लावावा ?



- ▲ मार्स्क लावण्यापूर्वी आणि काढण्यापूर्वी तसेच मार्स्कला स्पर्श केल्यानंतर तुमचे हात साबण पाण्याने अथवा सैनिटायझरने स्वच्छ करा.
- ▲ तुम्ही लावलेल्या मार्स्कमुळे तुमचे नाक, तोड आणि हऱ्युवटी पुण्यपणे झाकली जात असल्याची खात्री करा.
- ▲ वापरलेला मार्स्क काढल्यानंतर तो प्लॉरिंटकच्या पिशवीत साठवून ठेवा.
- ▲ जर तो कपड्याचा पुनर्वापर करता येईल असा मार्स्क असेल तर दररोज स्वच्छ धुवा. वैद्यकीय मार्स्क असेल तर योग्य प्रकारे कचरापेटीत टाकून त्याची विल्हेवाट लावा.
- ▲ उच्छवासाची झडप (Valves) असणारे मार्स्क वापरू नका.

आपण N95 मार्क किती कालावधीसाठी वापरू शकतो?

- ▲ CDC च्या मार्गदर्शिनानुसार N95 मार्कचा वापर, ओला झाला नसाळ्यास 8 तासांपर्यंत सुरक्षित असू शकतो. (रुग्णांसाठी देखील)

आपण आपले मार्क किती वेळा धुवावे?

- ▲ पुनर्वापराचे आणि धुण्यायोन्य मार्क, ८ तास वापराल्यानंतर, दररोज धुवावेत.



मी माझे लसीकरण पूर्ण केले आहे,
तरीठी मला घरी मुलांसोबत असताना
मार्क घालण्याची गरज आहे का?

नाही, लसीकरण झालेले असल्यास
घरी मार्क घालण्याची आवश्यकता
नाही. मार्क बाहेर जाताना
घालायलाच हवा.



मुलांसाठी वारंवार सॅनिटायझर वापरणे सुरक्षित आहे का?

- ▲ जंतू मारण्यासाठी हात सॅनिटाईझ करणे चांगले असले तरी, जेव्हा शब्दय
असेल तेण्हा, साबण आणि पाण्याने हात धुणे हा आरोग्यदारी पर्याय
आहे.



मुलांनी व्यायाम करताना मार्क घालावेत का?

- ▲ व्यायाम करताना मार्क घालू नये, कारण मार्कमुळे श्वास घेण्याची
क्षमता कमी होऊ शकते. परंतु मार्क न घालता गर्दीच्या ठिकाणी जाणे
टाळावे.



માગ

તીન

पाणी स्वच्छता आणि आरोग्य

स्वच्छता आणि आरोग्याच्या चांगल्या सवर्योबद्धत लोकांना जागरूक करण्यासाठी युवा स्वयंसेवकांचा एक गट शेजारव्या भागात भेट देत आहे. प्रदर्शनात कोविड मॅसकॉट आहे. एक तरुण माईक घेऊन लोकांच्या विविध प्रज्ञांची उत्तरे देत फिरत आहे.

कोविड-१९ महामारी दरम्यान
घरतील कचन्याचे व्यवस्थापन
कसे करावे?

साथीच्या रोगाच्या काळात जैविक कचन्याचे वर्गीकरण करणे महत्वाचे आहे. कोविड-१९ बाधित झणांनी नियमानुसार कचन्याचे वर्गीकरण करावे. त्यानंतर कचरा निर्जंतुक करून तो कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीकडे सुपूर्द करावा.



साथीच्या आजारात सामूहिक शौचालय वापरताना घ्यावयाची खबरदारी

- ▲ नेहमी मास्क वापरा
- ▲ शौचालय वापरण्यापूर्वी आणि वापरणंतर शौचालय निर्जंतुक करा आणि पलाश करा (पाणी ओता)
- ▲ आपले हात साबणाने खवळ धुवा किंवा सॅनिटायझर वापरा
- ▲ हात धुण्यासाठी, कोपराच्या किंवा पायाच्या सहार्याने वापरता येणाऱ्या वॉश बेसिनला प्राधान्य द्या.



કોવિડ૧૯ મહામારીમધ્યે તસેચ ઇતર વેલી હાતાંચી સ્વચ્છતા



સ્વચ્છાપાક તથાર કરણયાપૂર્વી આણિ જેવાયાલા વાઢણયાપૂર્વી, જેવણાપૂર્વી, શૌચાલય વાપરલ્યાનીતર આણિ બાળાંચી શ્રી ધૂતલ્યાનીતર, તસેચ વારંવાર, જેલ્હ જેલ્હ હાત અસ્વચ્છ દિસતાત તેલ્હા હાતાંચી સ્વચ્છતા કેટી પાહિજે. હાત ધૂણયાસારી સાંભળ આણિ પાણ્યાચા તાપ કરુણ કિમાન ૨૦ તે ૪૦ સેકંદ હાત ધૂતતો પાહિજેતો.



સ્વચ્છતા રખણ્યાસારી
સ્વચ્છ પાણી મહત્વાચે કા
આહે ?

શુદ્ધ પાણી આણિ સ્વચ્છતા અનેક આજારાંપાસુન બચાવ કરણયાસારી ગરજેચે આહે. રોગાપાસુન મુત્કતેસારી, ત્યાગ પ્રમાત કમી કરણયાસારી હાત ધૂણયાવી યોન્ય પદ્ધત, ત્યાસંદર્ભમાત યોન્ય ત્યા સુધારણા, સ્વચ્છતા, આરોગ્યદારી અનુ આણિ સુરક્ષિત પાણી વાપર યા બાબીસુદ્ધા ફાર મહત્વાચ્યા આહेत. કારણ ત્યામૂલે સામુદ્રાધિક ઉપજીવિકેવર આણિ સાર્વજનિક આરોગ્યાવર અસ્પૃત્યાક્ષરિતિયા હોણારા પરિણામ કમી હોતો.



पाण्याचा योन्य वापर कसा करावा?

- ▲ कमीतकमी २० सेकंद हात धुत असताना, साबण लावण्याकरिता हात ओला करण्यासाठी आणि नंतर, हात रवऱ्यांचे धुण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यावेळीच फक्त नळ चालू करावा अन्यथा बंद करावा किंवा पाणी घेण्यासाठी लाहान भांड्याचा वापर करावा.



करोना विषाणूचा संसर्ग पाण्याद्वारे होऊ शकतो का?

- ▲ पाण्यातून किंवा जलतरण तलावातील पाण्यात पोहण्यामुळे कोविड-१९ विषाणूचा प्रसार होत नाही. तथापि, किमान ९ मीटर शारीरिक अंतर रखणे फायद्याचे आहे कारण संक्रमित व्यक्तींशी नजीकचा संपर्क आल्यास विषाणू लोकांमध्ये पसरतो.

स्वच्छता कर्मचाऱ्यांनी योन्य पीपीई किट किंवा मार-क, ब्लो०४ज का घालावे?

- ▲ स्वच्छता कर्मचाऱ्यांनी, स्वतःच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पीपीई किट परिधान केले पाहिजे कारण त्यांच्या कामाच्या दरम्यान विविध आजार आणि येगांना कारणीभूत असलेल्या सुक्रमजीवांच्या संपर्कात ते येत असतात.



Partner Organizations

- ▲ *Citizens Association for Child Rights – Kalyan-Dombivali, Mira-Bhayandar, Mumbai, Navi Mumbai.*
- ▲ *Centre For Youth Development and Activities – Nashik*
- ▲ *Ecosan Services Foundation – Pune*
- ▲ *Society for Action in Creative Education and Development – Aurangabad*
- ▲ *Youth for Unity and Voluntary Action – Akola, Nagpur*

AIILSG Mumbai

- ▲ *Mr. Ranjit Chavan, President, AIILSG*
- ▲ *Dr. Jairaj Phatak, IAS (Retd.), Director General, AIILSG*

Secretariat, Maharashtra Urban WASH-ES Coalition, RCUES, AIILSG Mumbai

- ▲ *Ms. Utkarsha Kavadi, Director*
- ▲ *Ms. Jayalaxmi Chekkala, Project Manager*
- ▲ *Ms. Shweta Nagarkar, Project Manager*
- ▲ *Ms. Amruta Paranjape, Project Manager*
- ▲ *Ms. Nayani Khurana, Communication Partnerships and Documentation Expert*
- ▲ *Ms. Riddhi Vartak, Research, Policy & Governance Associate*
- ▲ *Ms. Siddhi Pednekar, Research Associate*
- ▲ *Ms. Sneha Bhattacharya, Research Associate*
- ▲ *Mr. Shailesh Chalke, Programme Assistant*

UNICEF Maharashtra

- ▲ *Ms. Rajeshwari Chandrasekar, Chief Field Office*
- ▲ *Mr. Yusuf Kabir, WASH Specialist and Emergency and DRR Focal Point*
- ▲ *Mr. Anand Ghodke, WASH Officer*
- ▲ *Ms. Aparna Kulkarni (Gowande), State Communication Consultant*

पुरितका

